# SUDITI INDUSTRIES LTD.



Admin office: C-3/B, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai – 400 705 Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Office: C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI – 400 705

August 16, 2023

To,
The Secretary,
Listing Department
Bombay Stock Exchange Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

<u>Sub: Newspaper publications of Un-audited Statement of Standalone and Consolidated Financials</u>

<u>Result of the company for the quarter year ended 30<sup>th</sup> June, 2023</u>

Ref: Suditi Industries Ltd. (Script Code 521113)

Dear Sir,

Please find enclosed copies of the newspaper clippings of the Un-audited Statement of Standalone and Consolidated Financials Result of the company for the quarter year ended 30<sup>th</sup> June, 2023 published on -Business Standard in English Newspaper dated. 15.08.2023 & Mumbai Lakshadeep in Marathi Newspaper dated.15.08.2023.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For SUDITI INDUSTRIES LIMITED

Pawan Digitally signed by Pawan Agarwal Date: 2023.08.16 14:30:14 +05'30'

Pawan Agarwal Director

DIN: 00808731

	(Rs. in L	akhs excep	t EPS data
	Quarter	Year Ended	
Particulars	June 30, 2023	June 30, 2022	March 31, 2023
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	0.00	0.00	0.00
Net profit/ (loss) for the period (before Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(3.65)	(3.80)	(13.97)
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(3.65)	(3.80)	(13.97)
Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(3.65)	(3.80)	(13.97)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3.65)	(3.80)	(13.97)
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves excluding revaluation reserves (other Equity)		•	(1,679.42
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
Basic:	(0.02)	(0.03)	(0.09)
Diluted:	(0.02)	(0.03)	(0.09

The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 14, 2023. The full format of the Statement of Financial Results are available to the Statement of Financial Results are available. on the Company's website (www.vrwoodart.com) and on the website of BSE Limited

The Financial Results, for the quarter ended June 30, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors. The financial results, for the year ended March 31, 2023 have been audited by the statutory auditors. The figures for the previous reporting period have been re-grouped/ reclassified wherever necessary, to make them comparable. By Order of the Board For V.R.Woodart Limited

Place : Mumbai Date : August 14, 2023 Rashmi Anand Whole-time Directo DIN:00366258

#### **PICICI Bank**

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara – 390007, Gujarat

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051, Maharashtra

#### **Branch Relocation Notice** On Behalf of ICICI Bank Ltd., Charai Branch

Dear Customers

This is to intimate you that with effect from October 16, 2023, we are relocating to a more convenient location. The address of the new location is as mentioned below:

New Location: ICICI Bank Ltd., Shop No. 55, S2 Building, Samrin Heritage, Almeida Road, Chandanwadi, Panchpakhadi, Thane West, Maharashtra - 400601.

There would be no change in your Account Number or the security

The following guidelines are applicable for customers holding lockers with our Charai Branch. In the process of relocating our branch, we will also be relocating the safe deposit lockers to the address, as specified above. The

shifting of the locker units will begin on October 13, 2023 and they will be installed at the new location on October 16, 2023 In case you wish to continue to operate your locker at the new location, we request you to empty your locker and take charge of its contents. Please do so before October 13, 2023. You may

replace them at the new location, anytime, during banking hours after October 16, 2023, at your convenience. In case you are unable to empty your locker, we shall have to move the locker units, along with its content. The locker units will be moved under proper supervision and every precaution will be

taken to handle them carefully. Assuring you of the best services, at all times.

Sincerely.

Branch Manager, Charai Branch

#### PANSARI DEVELOPERS LIMITED

Statement of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the first Quarter ended Jume 30, 2023

CIN: L72200WB1996PLC079438 Regd. Office: 14, N.S. Road 4th Floor Kolkata 700 001, (W.B.), India Telephone: 033 40050500, E-mail: info@pansaridevelopers.com, Website: www.pansaridevelopers.com

Standalone Consolidated Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended **Particulars** 30th June 30th June 31st March 31st March 31st March 31st March 2023 2022 2023 2023 2023 2022 2023 2023 (Audited) (Unaudited (Unaudited) Total income from operations (net) 856.74 459.49 503.23 2381.01 864.04 467.34 509.83 2399.37 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax 82.70 46.86 50.50 201.07 82.70 46.87 48.16 201.07 Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary item: 82.70 46.86 50.50 201.07 82.70 46.87 48.16 201.07 Total comprehensive income /loss for the period after tax and 82 94 50.61 56.26 206.99 82 94 50.61 53 92 206 98 comprehensive income /loss after tax Equity Share Capital 1744.68 1744.68 1744.68 1744.88 1744.68 1744.68 1744.68 1744.68 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the 10397.49 10256.01 Balance Sheet of Previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each 0.47 0.27 0.29 1.15 0.47 0.27 0.28 1.15 1.15 Diluted 0.47 0.27 0.29 1.15 0.47 0.27 0.28 Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) 0.2 0.29 0.47 0.27 Basic

0.27 Note: The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the first Quarter ended 30.06.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the first Quarter ended 30.06.2023 is available of the Stock Exchange websites.

0.29

0.47

Company's website : www.pansaride

NSE Limited: www.nseindia.com

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th Augus

2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limiter review of the financial results of Pansari Developers Limited for the first quarter ended 30th June 2023. There are no qualifications in the limited review report issued for the said period. For and on behalf of the Board of

Pansari Developers Limite Mahesh Kumar Agarwa

DIN: 0048073

Managing Directo

0.27

(Rs. In Lakhs

Place : Kolkata Date: 14.08.2023

JOINDRE

JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED REGD. OFFICE: 9/15 BANSILAL BUILDING, OFFICE NO. 29-32, 3RD FLOOR

HOMI MODI STREET, FORT, MUMBAI- 400023 CIN: L67120MH1995PLC086659; E-mail:Info@joindre.com; Website:www.joindre.com

EX	FRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR	R THE QUA	arter en	DED 30TH	JUNE, 2023
		(Rupees	in Lakhs, u	ınless othei	rwise stated )
Sr.	DADTICIII ADC		Quarter Ended		
No.	FARTICULARS	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	699.74	672.85	732.74	2,897.59
2.	Net Profit (loss) for the period ( before Tax, exceptional and/or extraordinary items)	124.07	91.03	122.32	426.06
3.	Net Profit (loss) for the period ( before Tax, after exceptional and/or extraordinary items)	124.07	91.03	122.32	426.06
4.	Net Profit (loss) for the period (after Tax, after exceptional and/or extraordinary items)	89.79	58.94	93.20	307.64
5.	Total Comprehensive Income for the period ( Comprising Profit/ (Loss) for the period	192.42	45.37	45.42	367.01
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax )				
6.	Paid-up Equity Share Capital (Face value Rs.10 per share)	1,383.65	1,383.65	1,383.65	1,383.65
7.	Earnings Per Share ( Face value of Rs. 10/- per share ) for continuing operations)				
	a) Basic (Rs.)	0.65	0.43	0.67	2.22
	b) Diluted (Rs.)	0.65	0.43	0.67	2.22
Th	e additional information on Standalone Financial Resus	sits are a	as given	below	
$\neg$		/ 5			

( Rupees in Lakhs, unless otherwise stated ) Quarter Ended Year Ended PARTICULARS Unaudited) (Audited) (Unaudited) Total Income from Operations 699.67 672.78 732.64 2,897.31 Net Profit (loss) for the period before Tax 124.18 91.13 122.96 426.87 Net Profit (loss) for the period after Tax Total Comprehensive Income for the period 192.56 45.08 45.89 367.61

Notice: 1) The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEB (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Consolidated Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2023 are available on the Stoci Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.joindre.com). The above Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2023

For JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED

Place: Mumbai Dated: 14th August, 2023

Bungarden Road, Bungarden Pune 411001

from the date of receipt of the said notice.

secured assets

Jagdish Rai Jangra.

jagdishrai Jangra.

Date: 11/08/2023

Place : Pune

Mr. Naveen JagdishRai Jangra.

HDFC BANK LIMITED Reg. Office: Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400013 Dept for Special Operation: HDFC Processing Center, Survey No-21/6, Marathon

POSSESSION NOTICE (for immovable property) [rule 8(1)]

Whereas. The undersigned being authorized officer of HDFC BANK LIMITED

having its Registered Office at HDFC Bank House. Senapati Bapat Marg. Lower

Parel, Mumbai 400 013 and having one of its branch office at HDFC Processing

Center, Survey No-21/6, Marathon, Bungarden road, Bungarden Pune 411001 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred

under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 15th March 2023 u/s 13(2) of the

SARFAESI Act, calling upon the Borrower/Mortgagor/Guarantor (1) M/s. Regal

India Logistics Pvt Ltd., (2) Mr. Naveen Kumar Jagdishrai Jangra,

(3) Mrs. Dhanno Devi Jagdishrai Jangra, (4) Mr. Jagdish Rai, to repay the

amount mentioned in the notice being Rs.5,47,93,924.67/- (Rupees Five Crore

Forty Seven lakh Ninety Three Thousands Nine Hundred Twenty Four & Sixty

Seven Only) as on 28.02.2023 together with interest thereon within 60 days

The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is

hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantor and the public in general

that the undersigned being the Authorised Officer of HDFC Bank Limited has

taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in

exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read

The Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general is

hereby cautioned not to deal with the below mentioned property and any

dealings with the property will be subject to the charge of the HDFC Bank Limited

The Borrower/Mortgagor/Guarantor attention is invited to provisions of sub-

section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

**Description of the Immovable Property** 

1) All that piece and parcel of commercial office No 11, admeasuring area about

50.07 Sq.mtrs Carpet Area on 1st floor, above slit floor, in the building Known as

Nirman Arcade Having survey no-17/7/1 located at Dehu road Cantoment, village

Nigdi, Tal-Haveli, Dist Pune within the jurisdiction of sub-Registrar Haveli,

Owned By Regal India Logistics Pvt Ltd.through its Director Mr. Naveen

2) All that piece and parcel of Commercial Office No 9.& 29 admeasuring area

about 30.20 Sq.mts (327.70 Sq fts.) Carpet area totally admeasuring area 39.20

sgmtrs.(422 sgft.) which is inclusive area of bolconies (Builtup)on 1st floor, in

building known as Nirman Arcade on survey no.17/7/1 Dist-Pune- 411033,

situated at Nigdi, Tal-Haveli within the jurisdiction of Chinchwad municipal

Council at Chinchwad. & within jurisdiction of sub-registrar Haveli 18, at no-0686/2005 Owned by Regal India Logistics Pvt Ltd. Through its director

3) All that piece and parcel of Residential, Flat Bearing No 1101, Admeasuring

67.22 SQM (Carpet) Total Saleable area 92.93 Sqmtrs, with adjoining & all

common area and facilities of the building to the said flat & all such common

facilities prescribed by local authorities in the building known as Elegant

Residency bearing Survey No-3. Hissa No-2. CST No-985. in the village Nindi.

Taluka Haveli, situated within the jurisdiction of sub registrar of haveli, & within

the jurisdiction of Pimpri Chinchwad Municipal Council, Owned By

4) All that piece and parcel of Commercial Office No 8,& 30 admeasuring area

about 30.15 Sq.mts (324.41 Sq fts.Carpet area) on 1st floor, in building known

as Nirman Arcade constructed on survey no.17/7/1, situated at Nigdi, Tal-Haveli

within the jurisdiction of Chinchwad municipal Council at Chinchwad. & within jurisdiction of sub-registrar Haveli 18, at no-0686/2005 Owned by Regal India

5) All that piece and parcel of Residential, Flat Bearing No B-404, B wing, on 4th

floor, Admeasuring 28.655 SQM (Carpet) in the building known as Balaji

Complex bearing plot No-12 & 13.sector 8 (E) in the City Kalamboli, Taluka

Panyel & Dist -Raigad situated within the jurisdiction of sub registrar of Panyel

Owned By Regal india Logistics Pvt. Ltd through its director Mr. Naveenkumar

Logistics Pvt Ltd. Through its director Mr. Naveen JagdishRai Jangra.

Mr. Naveenkumar Jagdishrai Jangra, & Mrs. Dhanno Devi.

with rule 8 of the said rule on this 11th day of August 2023.

for an amount mentioned above together with interest thereon.

iStreet Network Limited

CIN L51900MH1986PLC040232
Regd. Add.: 107, New Sonal Link Ind Estate, Link Road, Malad West Mumbai 400064 Website: www.istreetnetwork.com Email: info@istreetnetwork.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023 Rs. In lacs except EPS

Sr.		0	uarter ende	d	Year Ended
No.	Particulars	30.06.2023 Un-Audited		30.06.2022 Un-Audited	31.03.2023 Audited
1	Total Income from operations	0.07	0.12	0.21	0.92
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
6	Paid-up Equity Share Capital	852.00	852.00	852.00	852.00
7	Earnings per Share (Par Value Rs. 4 each) (Not annualised)				
	Basic and Diluted	(0.010)	(0.014)	(0.014)	(0.113)
NO.	TES:	•		•	

The above Un-Audited Financial Result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 14th August 2023.

The Statutory Auditors of the company have carried out the limited review of the results of the company an issued a Limited Review Report, now attached herewith.

The company has indentified opportunities of providing services in the area of Artificial Intelligence (AI). The company is in the process of building the required capabilities for the business opportunity in AI. The company has signed a Memorandum of Udnerstanding and few under consideration for building technolog strengths in delivering business and talent solutions. The work is in progress and in any case, based on it business model, it is continued to be a 'going concern'

Previous period/year figures have been regrouped re-arranged, wherever necessary, to confirm to current year By Order of the Board Meenu Malu

Place: Mumbai/Mountain View, CA, USA Managing Director DIN:00444932 Dated: 14th August 2023



( Anil Mutha

#### FRASER AND COMPANY LIMITED



Rs. In Million (Except per share data)

**Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023** 

Sr.			Quarter Ended	1	Year Ended
No.	Particulars	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	-	-	89.21	128.08
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57	4.65
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57	4.65
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.51)	1.79	1.83	3.42
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(1.51)	1.79	1.83	3.42
6	Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	81.20	81.20	81.20	81.20
7	Other Equity	-	-		(1.23)
8	Earnings per Share (of Rs. 10/- each)				
	(a) Basic-Rs	(0.19)	0.22	0.22	0.42
	(b) Diluted-Rs	(0.19)	0.22	0.22	0.42

The Un-Audited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on Monday, 14th August, 2023. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the financial results fo the Quarter ended 30th June, 2023.

The above is an extract of the detailed format of Quarter and Annual financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial results are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.fraserindia.co.in).

The entire operation of the Company relate to only one segment viz. supply of construction and real estate related materials. Hence, as per the Management approach under Ind AS-108, the company has a single operating segment. Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the

figures for the current year/quarter

Date: 14th August, 2023

OMKAR RAJKUMAR SHIVHARE (Whole Time Director) DIN:- 08374673

For and on behalf of the Board For FRASER AND COMPANY LIMITED, KAUSTUBH RAVINDRA SHETYE (Managing Director) DIN :- 08545901

(Rs. In Lakhs Except EPS)

## SANRHEA

# SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED

CIN: L17110GJ1983PLC006309

Regd Office: Parshwanath Chambers, 2nd Floor, Nr. New RBI, Income Tax, Ahmedabad - 380 014. Phone: (02764) 225204 E-mail: sanrhea@gmail.com Website: www.sanrhea.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2023

			,	
		Quarte	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
140.		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1739.18	1804.85	6280.35
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional			
	and/or Extraordinary items)	78.69	90.38	343.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	<b></b>		0.40.50
	Exceptional and/or Extraordinary items)	78.69	90.38	343.59
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	50.45	07.00	054.00
_	Exceptional and/or Extraordinary items )	58.15	67.06	254.09
5	Total Comprehensive Income for the period [Comprising			
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other	57.40	00.54	054.00
_	Comprehensive Income (after tax)]	57.43	66.54	251.23
6	Equity Share Capital	500.00	430.00	500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in			4470.00
,	the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1179.28
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing			
	and discontinued operations)	- 440	4.50	
	(a) Basic	1.16	1.56	5.87
1	I (h) Diluted	1 16	1 39	5 24

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.sanrhea.com.

For SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED

CIN: L28920MH1983PLC029879 R/O: Office No.206, 2nd Floor, Apollo Complex Premises Cooperative Society Ltd.,
R. K. Singh Marg, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai - 400069.
Corporate Office: 17/11, The Mall, Kanpur-208001
E Mail: sulabheng22@gmail.com, sulabhinvestorcell@gmail.com
Ph: Corp Office: 0512-2311226, 2319705 Fax No- 0512- 2363774 WEB: www.sulabh.org.in

**SULABH ENGINEERS AND SERVICES LIMITED** 

**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2023 (Rs. In Lacs)

		STANDALO	ONSOLIDA	TED						
Particulars	Quarter ending 30.06.2023	Preceding Quarter 31.03.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022	Quarter ending 30.06.2023	Preceding Quarter 31.03.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022				
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited				
Total income from operations	44.06	36.74	38.16	89.52	126.13	95.18				
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	32.67	27.88	25.92	37.02	63.13	11.80				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.67	16.93	19.92	29.02	53.90	5.80				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.67	16.93	19.92	29.02	53.90	5.80				
Equity Share Capital	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75				
Reserves(excluding valuation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-					
Earnings Per Share (of Re 1/-each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	0.025 0.018	0.017 0.062	0.020 0.020	0.029 0.029	0.054 0.054	0.006 0.006				
Note: The above is an extract of the detail										

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations; 2015.The full formats of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and Company's website www.sulabh.org.in

Place: Kanpur

(Vimal Kumar Sharma) Director DIN: 00954083



## **SUDITI INDUSTRIES LIMITED**

CIN: L19101MH1991PLC063245 Registered Office: C-253/254. M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe Navi Mumbai – 400 705 Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

**EXTRACT OF UN-AUDITED STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS** 

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 A) Consolidated (Rs. in Lakhs except earning per share

(Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) Quarter Quarter Quarter Year **Particulars** No ended ended ended ended 30.06.2023 30.06.2022 31.03.2023 | 31.03.2023 (2) (3) (4) (5) (6) 3,070.59 3,032.30 Total income from operations (net) 1,950.68

(1) 11,652.35 Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (101.53)3.16 (802.88) (1,662.91)Net Profit/(Loss) for the period Before Tax (after (802.88)(1,662.91)Exceptional and/or Extraordinary items) (101.53)3.16 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (111.00)1.76 (785.93)(1,647.29)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) (130.71)1.54 (895.98)(1,756.38)Paid-up Equity Share Capital 2,636.73 1,755.41 2,636.73 2,636.73 (Face Value of Rs.10/- per share) Other Equity (3,592.38)Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic (0.50)0.01 (3.40)(6.66)b) Diluted (0.50)0.01 (3.40)(6.66)

B) Standalone (Rs. in Lakhs except earning per share (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) Quarter Quarter Quarter Year **Particulars** ended ended ended ended 30.06.2023 30.06.2022 31.03.2023 31.03.2023 (1) (2) (3) (4) (6) 2,704.62 Total income from operations (net) 1.703.87 2.778.10 10,616.40 Net Profit/(Loss) for the period (Before Tax. (1,069.88)Exceptional and/or Extraordinary items) (143.66)5.62 (230.39)Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (143.66)5.62 (230.39)(1,069.88)Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (148.61)4.13 (214.09) (1,053.32)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) (148.61)4.13 (202.75)(1,041.98)Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 2,636.73 1,755.41 2,636.73 2.636.73 Other Equity (1,256.21)Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations): (0.56)0.02 (0.77)(3.95)a) Basic b) Diluted (0.56)0.02 (0.77)(3.95)

Note: The above Un-Audited Financial Results for the quarter ended June, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on 14th August, 2023. Further the statutory auditors have performed a "Limited Review" of the above Un-Audited Financial Results and their opinion is not modified. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

> By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LIMITED

> > **PAWAN AGARWAL** CHAIRMAN DIN: 00808731

**Authorized Officer** Place: Ahmedahad Niraj Tiwari Date: 14.08.2023 For HDFC Bank Ltd.

Sd/-Tushar Patel (Managing Director) DIN: 00031632

Place : Navi Mumbai

Date: 14th August, 2023



# नोंवणी क्रं : एम. यु. एम./एम.एम. अर र.डी. ए./जी. एन.एल./(ओ)/३२/२०२२-२० पत्ता : एम.एम.आर.डी.ए. (एस.आर.ए.अंतर्गत) स्टेशन रोड, भांडूप (पश्चिम), मुंबई ४०००

८ बिझनेस पार्क प्रिमायसेस को. सो. लि. संस्थेत खालीव दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे मयत सलोचना नारायः . || गावसार ह्या दिनांक १६/०४/२०२१ रोजी मयत झाले असून मयत सभासदांच्या वारसाने सदर गाळा त्यांच्या मृत्युपश्च त्याच्या नावे सदर हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० व नियग १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंव केलेली नाही, अर्ज केलेल्या खालील वारासदाराव्यतिरिक इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारस असल्यास दिलेव वारसाबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही हरक सल्यास अशा व्यक्तीनी किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसि: झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्या पूर्व सूचना व वेळ घेऊन १० ते ६ या वेळेत वरील पन्या र्क साधावा. विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकार आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणन अर्ज केलेले अर्जदाराच त्या सभासदाच्या गाळयाचे कायदेशीर वारस आहे असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मय प्रभासदाचे भाग व संस्थेतील गाळा हस्तांतरित करेल गयदेशीर कार्यवाहीकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाक शिफारस करेल त्यानंतर कोणाचेदी कोणत्यादी प्रकारचे अर्ज . गर्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्य प्रकारची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकार

١	मयत सभासद गाळा धारक व त्याच्या अर्जदार वारसाची सूची							
	अनु गाळा मयत सभासदाचे अर्जदार वारसाचे क्र. क्र नाव नाव							
	1.	७, चौथा मजला	सुलोचना नारायण भावसार	राधा जयंत फटाले	नात			
	दिन		८८ बिझिनेस पार्क । १५/०८/२०२३	प्रिमायसेस को. सं ठिकाण :				

**Particulars** 

and / or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptiona

Total Comprehensive Inome for the period (comprising

after tax and other comprihensive Income (after Tax)

Reserves (excluding Revalution Reserve as shown

Earning Per Share ( before extra ordinary items)

Net Profit/(Loss) for the period before Tax(after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after Tax(after

Other Comprehensive Income for the Period

in the Balance Sheet of the Previous Year

10 Earning Per Share ( after extraordinary items)

Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss ) for the period

Equity Share Capital

Diluted

Basic

Diluted

Place :- Mumbai

lotes:-

Total Income

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED CIN. L28910MH1979PLC021212

Regd Off.: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardeo Road, Mumbai 400007, Tel: 23893022/23 Email: shivimpl@shivagrico.com Website: www.shivagrico.com **EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 ns 47 (1)(b) of the SEBI ( Listing Obligations and Disclosure Require

Quarter

Ended

976.45

3.46

3.46

2 57

0.00

2.57

501.36

0.05

0.05

0.05

0.05

The above is an extract of the detailed format of quarterly Results for the period ended on 30th, June, 2023 filed with the stock exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial results are availble in the "Investors" section of the company's website (www.shivagrico.in) and on the stock exchange (www.bseindia.com)

Quarter Ended

906.98

(3.17)

(3.17)

(3.42)

6.44

3.02

501.36

(0.07)

(0.07)

(0.07)

(0.07)

30-06-2023 31-03-2023 30-06-2022 31-03-2023 |naudited) (Audited) (Unaudited) (Audited)

जाहीर सूचना ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती निलम भरत रामपरिया ऊर्फ निलम जयंतीलाल गंगानी** यांच्याकडून फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.सी/४०४, ४था मजला, इमारत क्र.२, विमान दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि जीवा महाले मार्ग, सहार रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९, क्षेत्रफळ सुमारे ५३४ चौ.फु., जमीन सीटीएस क्र.९९२/९९३, गाव विलेपार्ले, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा या जागेबाबतचे मुळ दस्तावेज अर्थात (१) श्री. राजेंद्र खंडेलवाल यांचा करारनामा, (२) श्री. निरंजन पारेख यांचा करारनामा. (३) श्री. निरंजन नयंतीलाल पारेख व श्री. भरत बाबुभाई रामपरिया यांच्या रम्यान झालेला दिनांक १३.०५.२०२३ रोजीचा नोंद क्र.बीडीआर-१-०२९२०-२०२३ नसार विक्री करारनामा, (४) श्रीमती कांताबेन बाबुलाल रामपरिया आणि इतर यांच्यासह श्री. भरत बाबुभाई रामपरिया यांच्या दरम्यान झालेला दिनांक १५.०२<sup>.</sup>२०२१ रोजीचा नोंद.क्र.बीडीआर-१-२४५०-२०२१ नुसार मुक्तता करारनामा आणि (५) श्री. भरत बाबुलाल रामपरिया आणि श्रीमती निलम भरत रामपरिया यांच्या दरम्यान झालेला दिनांक २२.०२.२०२१ रोजीचा नोंद क्र.बीडीआर-१-२७३७-२०२१ नुसार बक्षीस खरेदीखत हे दस्तावेज हरवले आहेत आणि सापडलेले नाही आणि पुणे शहर पोलीस येथे तक्रार नोंद केली आहे. जर कोणासही सदर फ्लॅट जागेबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी खालील

देवसात कळवावे. जे.के. मिश्रा, वकील ३रा मजला, ॲडव्होकेट चेंबर, एम.एम. कोर्ट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

Quarter Ended

1132.00

14.42

14.42

10.78

0.00

10.78

501.36

0.22

0.22

0.22

0.22

For Shivagrico Implements Ltd

( Rs. in Lakhs)

Year

Ended

4193.03

15.02

15.02

10.11

6.46

16.57

501.36

228.38

0.20

0.20

0.20

0.20

न्वाक्षरीकर्त्याकडे जाहीर सूचेनच्या तारखेपासून

# रो□ □ □ □ □ □ □

#### **SANTOSH FINE - FAB LIMITED**

Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg., No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059. CIN NO: L17112MH1981PLC025443 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

	FOR THE QUARTER ENDED 301	D 30TH JUNE, 2023				
	Darkinsland		uarter End		Previous Year Ended	
	Particulars	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Income from operations					
	Net sales/income from operations	347.34	421.45	316.82	1635.88	
2	Other Income	-	10.49	0.00	11.74	
3	Total Income (1+2)	347.34	431.94	316.82	1647.62	
4	Expenses					
	(a) Cost of materials consumed	114.34	197.20	162.60	750.51	
	(b) Purchase of stock-in-trade	24.29	20.05	7.61	92.41	
	(c) Changes in inventories of finished goods,					
	work-in progress and stock-in-trade	45.62	(35.70)	(52.72)	(91.40)	
	(d) Employee benefits expenses	55.54	65.23	55.11	238.36	
	(e) Finance Cost	14.27	13.98	11.24	50.94	
	(f) Depreciation and amortisation expenses	5.34	5.27	5.34	21.45	
	(g) Other expenses	99.80	152.31	133.82	573.46	
	(h) Provision For Impairments	-	11.40	0.00	11.40	
	Total Expenses	359.19	429.74	323.00	1647.13	
5	Profit/(Loss) before taxes and extraordinary items (3-4)	(11.85)	2.20	(6.18)	0.49	
6	a) Extraordinary Items	0.00	0.00	0.00	0.00	
		0.00	0.00	0.00	0.00	
7	Tax Expense					
	- Income Tax	0.00	0.00	0.00	0.00	
	- Short/(Excess) Provision For Earlier Years	0.00	0.00	0.00	0.00	
	- Deferred Tax	(3.08)	1.89	0.00	1.89	
		(3.08)	1.89	0.00	1.89	
8	Profit/(Loss) for the period (5-6)	(8.77)	0.31	(6.18)	(1.40)	
9	Other Comprehensive Income	` ′		`	· 1	
	a) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	2.47	0.00	2.47	
	b) Income tax relating to items that will not be reclassified					
	to profit or loss	0.00	(0.64)	0.00	(0.64)	
	c) items that will be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	
	d) Income tax relating to items that will be reclassified					
	to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	
	Total other Comprehensive Income for the period (a+b+c+d)	0.00	1.83	0.00	1.83	

(a) Basic (b) Diluted NOTES

Paid-up equity share capital

Net Paid-up Capital

Face Value of the Share

Total Comprehensive Income for the period (7+8)

Earning per share (of Rs 10/- each) (not annualised) :

Less: Calls in Arrears (On 305400 Share)

The Audit Committee reviewed the above unaudited financial result as on 14th Aug 2023, which has been approved by the Board at their meeting held on same date.

(8.77)

352.46

(9.16)

343.30

10.00

(0.25)

(0.25)

2.14

352.46

(9.16)

343.30

10.00

0.06

0.06

(6.18)

352.46

(9.16)

343.30

10.00

(0.18)

(0.18)

SANTOSH R.TULSIYAN (MANAGING DIRECTOR)

adjustment, if any, will be made to provisional amounts recognised in books of accounts.

(DIN No 00310573)

0.43

352.46

(9.16)

343.30

10.00

0.01

0.01

Limited review of above result has been carried out by the Statutory Auditors of the company. The company has only one reportable segment i.e. manufacturing of "Fabrics", Hence segment reporting as  $per \,Ind \,AS \,108 \,\,"Operating \,Segments" \,is \,not \,applicable.$ 

Rs. 9.16 lacs with equal amount of premium is still call in arrears as on 30th June, 2023

Provision for Gratuity have been provided at the end of last quarter of financial year. Previous period's figures have been regrouped and / or rearranged wherever necessary to make them comparable

BY ORDER OF THE BOARD

PLACE: MUMBAI DATED: 14.08.2023

#### SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 Registered Office: C-253/254. M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705.  $\textbf{Tel:}~67368600/10.~\textbf{E-mail:}~\underline{cs@suditi,in}~\textbf{Website:}~\underline{www,suditi,in}$ 

**EXTRACT OF UN-AUDITED STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 A) Consolidated

ŕ	onoonaatoa	(11 12 1)	/II III IX		/# #** #\
		(Un-audited)	, ,	(Un-audited)	(Audited)
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2023	30.06.2022	31.03.2023	31.03.2023
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Total income from operations (net)	1,950.68	3,070.59	3,032.30	11,652.35
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	(101.53)	3.16	(802.88)	(1,662.91)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(101.53)	3.16	(802.88)	(1,662.91)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(111.00)	1.76	(785.93)	(1,647.29)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit for the period (after tax) and	(100.71)	4.54	(005.00)	(4.750.00)
ا را	other Comprehensive income (after tax)	(130.71)	1.54	(895.98)	(1,756.38)
6	Paid-up Equity Share Capital	0.000.70	1 755 41	0.000.70	0.000.70
7	(Face Value of Rs.10/- per share)	2,636.73	1,755.41	2,636.73	2,636.73
8	Other Equity	-	-	-	(3,592.38)
°	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):				
	a) Basic	(0.50)	0,01	(3.40)	(6.66)
	b) Diluted	(0.50)	0.01	(3.40)	(6.66)
	טןטווענכע	(0.30)	0,01	(3.40)	(0.00)

		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2023	30.06.2022	31.03.2023	31.03.2023
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Total income from operations (net)	1,703.87	2,704.62	2,778.10	10,616.40
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	(143.66)	5.62	(230.39)	(1,069.88)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(143.66)	5.62	(230.39)	(1,069.88)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(148.61)	4.13	(214.09)	(1,053.32)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit for the period (after tax) and				

other Comprehensive income (after tax) (148.61)4.13 (202.75)(1,041.98)Paid-up Equity Share Capital 2.636.73 1.755.41 2.636.73 2.636.73 (Face Value of Rs. 10/- per share) Other Equity (1,256.21)Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations): a) Basic (0.56)0.02 (0.77)(3.95)(0.56)b) Diluted 0.02 (0.77)(3.95)

Note: The above Un-Audited Financial Results for the quarter ended June, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on 14th August, 2023. Further the statutory auditors have performed a "Limited Review" of the above Un-Audited Financial Results and their opinion is not modified. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in),

> By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LIMITED

PAWAN AGARWAL CHAIRMAN DIN: 00808731

(Rs. in lacs)

#### विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेड सीआयएन : L24110MH1972PLC015857

Vimalchand Jain

Director

नोंदणीकृत कार्यालय: १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ. वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३० कॉर्पोरेट कार्यालय : बी ६०३ - अ, कॅलेडोनिया, साहार रोड,ऑफ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (ईस्ट), मुंबई - ४०००६९ दूर. क्र. ०२२–६६१३९९९९ फॅक्स क्र. ०२२ – ६६१३९९७७/७५ ई-मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी एकमेव आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये इंपीएस वगळ							
अनु.	तपशिल	एकमेव एकत्रित					
क्र.		तिम	ाही अखेर	संपलेले वर्ष	तिमाही	अखेर	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,६२३.८०	३,७९३.३८	१३,३९९.७३	३,६२३.८०	३,७९३.३८	१३,३९९.७३
२	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	٥٥.٥٧	१५३.१५	२७४.७०	६९.७१	१५२.८५	२७२.७६
3	करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	٥٥.٥٧	१५३.१५	२७४.७०	६९.७१	१५२.८५	२७२.७६
४	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	५१.७१	१०६.०८	१९७.५३	५१.३४	१०५.७८	१८७.२०
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता						
	समाविष्ट नफा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्त्र (कर पश्चात)	५०.०१	१०५.०५	१९०.८२	४९.६५	१०४.७५	१८०.४९
ξ	समभाग भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,२८१.१९	१,२८१.१९	१,२८१.१९	१,२८१.१९	१,२८१.१९	१,२८१.१९
૭	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार						
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-	-	४,०५२.०६	-	-	४,०१९.९१
۷	उत्पन्न प्रतिभाग (१०/- प्रत्येकी)						
	(अ) सौमिकृत	0,80	٥.८२	१.५४	08.0	०.८२	१.४७
	(ब) पायाभूत	0.80	٥.८२	१.५४	0.80	٥.८२	१.४७

. वरील अहवाल अलेखापरिक्षित आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्याचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

वरील अहवाल सेबी ( लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये ऑफ स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरिक्षित आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरुपाच्या उतारा आहे. सदर वित्तिय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.vipulorganics.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. . सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पप्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडयांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे. आर्थिक परिणामांचे सर्व आकडे ईपीएस वगळता जवळच्या लाख रुपयांपर्यंत पर्ण केले गेले आहेत.

विपल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता विपूल पी. शाह

ठिकाण : मुबंई दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

व्यवस्थापिकय संचालक डीआयएन : ००१८१६३६



## क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९.

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

स्थाची					एकत्रित		
эт.	तपशील	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर
殐.	तपशाल	३०.०६.२०२३	39.03.7073	39.03.7073	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	-	<b>३</b> ४५	२०१	-	५६२	२०८
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष						
	बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(9)	१११	१५२	(१०)	38	৬४
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष						
	बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	२७५	(५,०००)	(१,४९२)	२७४	(५,५१२)	(१,९३९)
8	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/						
	वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा),						
	सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट	२७५	(५,०२७)	(१,४९५)	२७४	(६,४३३)	(१,९६४)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य						
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश,						
	सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट	२७५	(५,०२७)	(१,४९५)	२७४	(६,४३३)	(१,९६४)
ξ	समभाग भांडवल	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६
હ	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-) (अखंडित व						
	खंडित परिचालनाकरिता)						
	प्रलाभ व मौधीक्रव	0.26	0.26	-0 4/	0.26	-5 100	_2 ote

मूलभूत व

दिनांक : १४.०८.२०२३

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०८.२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३०.०६.२०२: रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे पुनरावलोकन केले आहे.

यापूर्वी सूचित केल्यानुसार, कंपनीची सिंगापूर येथील उपकंपनी अर्थात रेडीमेड स्टील सिंगापूर प्रा. लि. ही परिसमापन प्रक्रियेअंतर्गत आहे व त्यामुळे तिच्या वित्तीय माहितीच धतेच्या कारणास्तव, वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये ती विचारात घेतली गेली नाही, कंपनीने त्यांच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये यापूर्वीच सदर उपकंपनी रेडीमेड स्टील सिंगापूर प्रा. लि. मधील त्यांच्या गुंतवणुका व थिकत कर्जे यांची हानी दर्शवलेली आहे. या अनुषंगाने कंपनीच्या वित्तीय स्थितीवर सदर परिसमापनांचा व्यापक परिणाग होत नाही.

वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्य विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर व आमच्या कंपनीची वेबसाइट www.kridhan.com वर उपलब्ध आहे.

गत कालावधीची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या सादरीकरणाच्या निश्चितीसंदर्भात आवश्यकतेनुसार पुर्नरचित/पुर्नगठित करण्यात आली आहे.

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

गौतम सुरी Date : 14/08/2023 Place: Gurugram डीआयएन: ०८१८०२३३

### INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715

Place: Navi Mumbai

Date: 14th August, 2023

B) Standalone

Regd. Office: 120 SV Road Reporters Bungalow, Near Shoppers Stop, Ground Floor, Andheri West, Mumbai, Andheri Railway Station, Mumbai - 400058 IN Corp. Office: 301,302,Third floor,Vipul Agora Mall, MG road, Gurgaon, Haryana 122002

Mob: 91+8750131314, Email: amfinecompliance@gmail.com, Website: www.intellivatecapitalventures.in

S.	Particulars	Standalone				Consolidated			
No.		Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
			31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
			Un-audited	Audited	Un-audited	Audited	Un-audited	Audited	
1	Total Income from Operations	269.12	284.04	3.19	335.10	3907.45	3939.32	24.59	6,559.28
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	186.61	196.75	(4.37)	172.70	313.96	332.94	(11.53)	366.16
3	Net Profit/Loss for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	186.61	154.84	(4.37)	129.00	313.96	416.71	(11.53)	449.93
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	139.66	154.84	(4.37)	129.00	241.75	318.88	(11.53)	347.72
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	139.66	154.84	(4.37)	129.00	240.68	302.03	(11.53)	332.21
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	430.28	430.28	291.00	430.28	430.28	430.28	291.00	430.28
7	Other Equity				1,515.89				1,699.98
8	Earnings per Share								
a.	Basic	0.32	0.45	(0.02)	0.37	0.53	0.89	(0.04)	0.94
b.	Diluted	0.32	0.45	(0.02)	0.37	0.53	0.89	(0.04)	0.94

In terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, as amended, these standalone and consolidated financial results ("financial results") for the quarter ended 30 June 2023 have been reviewed and recommended for approval by the Audit Committee and accordingly have been approved by the Board of Directors of Intellivate Capital Venture Limited ("the Company") at their respective meetings held on 14 August 2023. The statutory auditors have carried out limited review of the financials results of the Company for the quarter ended 30 June 2023.

These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standard ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 (read with SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 05 July 2016 and other recognised accounting practices and policies) During the current year, the Company has acquired 95.55% shares in Boutonniere Hospitality Private Limited (BHPL) on 05 November 2022 for a total consideration of ? 4,885.91 lacs. Acquisition is accounted for using the acquisition method of accounting as per Ind AS 103 "Business combinations". Further, as the Purchase Price Allocation ("PPA") exercise with respect to said acquisition is in-process as on date, the Company has accounted for such acquisition based on provisional fair value of assets and liabilities acquired determined by the management aggregating to (? 1,070.93 lacs), resulting into recognition

of goodwill of ? 5,956.84 lacs on a provisional basis. Upon completion of the PPA exercise within the measurement period of maximum of one year from the acquisition date as allowed under Ind AS 103,

Provisional fair value as on 31 October 2022 Particulars Property, plant and equipment 6.921.97 Right-of-use assets 21.67 Intangible assets 847.65 Other financial assets (current and non-current) 64.91 Income tax assets 90.58 Deferred tax assets 505.81 Other assets (current and non-current) 828.25 Inventories 351.28 Trade receivable Cash and cash equivalents and Bank balance 533 87 Liabilities (current and non-current) (12.102.00) Fair value of net assets (Provisional) (1,002.26) Non-controlling interest (118.55)Fair value of net assets excluding Non-controlling interest (Provisional) (1.120.81)(1,070.93) Acquired fair value of net assets (Provisional) @ 95.55% 4,885.91 Less: Purchase consideration Goodwill (Provisional) (5,956.84)

The Group's business activity falls within a single business segment i.e. Food and Beverages in terms of Ind AS 108 on Segment Reporting.

In the previous year, the Company had issued 3,32,91,901 10% Redeemable Non-Convertible Non-Cumulative Preference Shares of ? 1/- each, fully paid-up at a premium of ? 8.5 per share. The Preference Shares were originally redeemable at the end of 5 years from the date of issue at a price of ? 14.5 per share. On 28 February 2023, With the consent of the preference share holder, the period of redemption was extended by 1 year from November 2027 to November 2028. Due to this, Company had recorded gain on modification of non current financial liabilities in standalone and consolidated results amounting to ? 260.77 lacs during the quarter ended 31 March 2023. Further, on 27 May 2023, With the consent of the preference share holder, the period of redemption is further extended by one year from November 2028 to November 2029. Accordingly, Company has recorded gain on modification of non current financial liabilities in standalone and consolidated results amounting to ? 247.60 lacs during the quarter

ended 30 June 2023 in accordance with the provision of Ind AS 109. Exceptional items in consolidated results represents gain on sale of subsidiary company, NIR Advisors Private Limited in the current quarter.

The figures for the quarter ended 31 March 2023 and 31 March 2022 are the balancing figures between audited figures for the full financial year and the reviewed year-to-date upto the third guarter of the respective financial year.

Subsequent to the quarter ended 30 June 2023, the Company has passed a special resolution in the shareholders meeting held on 02 August 2023 for the issuance of 91,96,935 convertible Equity Warrants to promoters and certain non-promoter person/entities on preferential basis.

On 23 June 2023, the Company has invested ? 25.00 lacs in one of its step down subsidiary Welgrow Hotels Concept Private Limited. On 24 June 2023, the Company has transferred this investment to

its Subsidiary Company Boutonniere Hospitalility Private Limited (Holding Company of Welgrow Hotels Concept Private Limited) at cost. On 21 June 2023, Welgrow Hotel Concepts Private Limited (step down subsidiary company) exited from its partnership with Welgrow Culinary LLP.

**Anubhav Dham** Chairman DIN:02656812